

This question paper contains 3 printed pages]

FA—220—2023

FACULTY OF INTERDISCIPLINARY STUDIES

B.A. (Second Year) (Fourth Semester) EXAMINATION

APRIL/MAY, 2023

PHYSICAL EDUCATION

Paper-VII

(Health, Fitness, Nutrition)

(Thursday, 11-05-2023)

Time : 02.00 p.m. to 04.00 p.m.

Time—Two Hours

Maximum Marks—50

N.B. :— (i) Attempt all questions.

(ii) All questions carry equal marks.

(i) सर्व प्रश्न सोडवा.

(ii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

1. Explain the importance of Primal Hygiene.

10

प्राथमिक स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करा.

Or

(किंवा)

Write in detail on postural deformities.

शारीरिक व्यंगावर सविस्तर लिहा.

2. Explain the concept of Social Health.

10

P.T.O.

WT

(2)

FA—220—2023

सामाजिक आरोग्याची संकल्पना स्पष्ट करा.

Or

(किंवा)

Define Fitness. Explain its importance.

तंदुरुस्तीची व्याख्या सांगून त्याचे महत्व स्पष्ट करा.

3. Explain the concept of Nutrition.

10

पोषणाची संकल्पना स्पष्ट करा.

Or

(किंवा)

Explain the concept of Mental Health.

मानसिक आहाराची संकल्पना स्पष्ट करा.

4. Explain the symptoms of non-communicable diseases.

10

असंसर्गजन्य रोगाचे लक्षणे स्पष्ट करा.

Or

(किंवा)

Describe the balanced diet and its factors.

समतोल आहार आणि त्याचे घटक स्पष्ट/विशद करा.

5. Write notes on (any two) :

10

(i) Physical Health

(ii) Mineral

(iii) Tuberculosis

(iv) Scabies.

टिपा लिहा (कोणतेही दोन) :

(i) शारीरिक आरोग्य

(ii) खनिजे

(iii) दमा

(iv) सपाट तळवे.